

# लाडक्या बहिणीची अर्थखात्याला चिंता?



**मुंबई :** प्रतिनिधि लोकसभेच्या निकालानंतर राज्यामध्ये महायुतीच्या सरकारने जाहीर केलेल्या 'लाडकी बहिण' योजनेची चांगली चर्चा आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी सध्या राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवर महिलांची गर्दी होताना दिसत आहे. असे असतानाच आता या योजनेच्या अंमलबजावीरीसंदर्भात अर्थ खातेच सांशेक असल्याचे चित्र दिसत आहे. या योजनेअंतर्गत देऊ केलेला

निधी नेमका कुरून आणि कसा द्यायचा असा मोठा प्रश्न अर्थ खात्यासमोर आहे. दरम्यान, लाडकी बहिण योजनेसंदर्भात राज्याच्या अर्थ खात्याने चिंता व्यक्त केली आहे. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून असे असताना दरवर्षी लाडकी बहिण

योजनेसाठी सरकारी तिजोरीमधून ४६ हजार कोटी रुपये कर्से द्यायचे असा प्रश्न अर्थ खात्यासमोर आ वासून उभा आहे. मंत्रिमंडळाकडून लाडकी बहिण योजना आणि त्यासंदर्भात आर्थिक तत्त्वांदीसाठी मंजुरी मिळाली असली तरी हा निधी नेमका द्यायचा कसा याची चिंता अर्थ खात्याला लागली आहे.

महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलाना महिन्याला १५०० रुपये देण्याच्या या योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून महिलांचे अर्ज स्वीकारण्यास मागील अनेक आठवड्यांच्यासून सुरुवातही झाली आहे. योजनेसाठी नावनोंदी, अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

## कचडा व्यवस्थापनातील हलगाजीपणा टाळून लातूर शहरात द्याच्ता दायावी -माजी मंत्री आ अमित देशमुख

**लातूर शहरातील गावभागात पटेल चौक येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने १०० कोटी खर्च करून १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे.**



लातूर प्रतिनिधी- मागच्या तीन चार दिवसात झालेला संतंधार पाऊस आणि लातूर शहरातील नागरीकांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन आज सकाळी लातूर शहर महानगरपालीका कायांलयात जाऊन प्रशासक असलेले आयुक्त व इतर अधिकाऱ्यांसमवेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आदावा बैठक घेतली. शहरात स्वच्छता राखण्याच्यादृशीने वेळेत कराच व्यवस्थापन करावे व नाले सफरकाईतील हलगर्जीपणा टाळावा, रोगराई पसरण्याने नाही याची दक्षता द्यावी रस्त्यावरील खडडे ताबडतोब बुजवावेत, आदी सुचना आपाण दिल्या असल्याचे बैठकीनंतर कांग्रेस भवन येथे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले. पत्रकार परीषदेत बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अनेक दिवसपासून झाल्या नाहीत त्यामुळे लातूर महापालीकेत सुमारे अडीच वर्षांपासून प्रशासकीय कारभार चालू आहे. प्रशासक म्हणजे शासकीय कारभार त्यामुळे नागरीकांच्या तक्रारीवरून आज आपण महानगरपालीका कायांलयात जाऊन आदावा बैठक घेतली. या आदावा बैठकीस लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त शुभम कथातमवार, उपयुक्त पंजाबराव खानसोरे, नगररचनाकर निकिता भांगे, शहर अभियान नवनाथ केंद्रे, लेखाधिकारी रावसाहेब कोलाने, मुख्य लेखाधिकारीक तावडे, रुग्णालय उभारण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमाचा आदावा घेतल्यानंतर, शहरातील हत्तेनार भागात नक्काश्वरे दुर्घीत पाणी पुरवठा होत असले बाबत तक्रारी आहेत त्यांची दखल घेऊन सर्वच ठिकाणी स्वच्छ निर्जन्तुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, अमृत - २

योजनेत मंजुर झालेले मांजरा धरणापासूनच्या शहरापर्यंतच्या पाईप लाईनचे काम त्वरित पूर्ण करावे, शहरातील ऐतिहासिक वारासा असलेल्या इतरतीचे जतन करून धोकादाव इमारती बाबत तात्काळ योग्य ती कारवाई करावी, बांधकाम परवाना प्रिल्यापासाठी होणारी नागरीकांची हेळ्सांड थाबविण्यासाठी या कामात सुसुनिता व पारदर्शकता आणावी, अनधिकृत गुठेवारी प्रकरणी फेरवौकी करून या कामात पारदर्शकता व सुसुनिता आणावी, वाहतुक कोडी सोडविण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे दुर करावीत, रिंगरोड वरील सर्व्हर्सरोड पार्किंग झोन होणार नाहीत याची काळजी द्यावी, नोपार्किंग मधील वाहनावर कार्यवाही करण्याच्या कर्मचारी कामागारांना विनप्रते चे प्रशिक्षण द्यावे, पर्यावरण संरक्षणासाठी शहरात सीटीबस, ऑटोरीक्षा व इतर सार्वजनीक वाहतुक व्यवस्था इलेक्ट्रिक फिवा सीएनजीवर चालवण्याची व्यवस्था होइल का ते पहावे, छपपती शिवाजी महाराज चौकीतील उडानपुलाच्या विस्तारासंबंधी मागील जिल्हाधिकारी यांनी मांडलेली कल्याना प्रस्तव रुपाने शासनाकडे पाठवावी, शहरातील वाहतुक व्यवस्था सुरक्षीत रहाण्यासाठी आणखी बहुमजली वाहनावरीचे प्रस्तव तयार करावे, शहरातील युनीपोल उभारणी करताना नियमात तडजोड तर केली नाही याची चौकशी करून शहराचे विदुपीकरण थांबवावे,

शहरातील भटक्या प्राण्याचा योग्य बंदोबस्त करावा, साई पर्फटन केंद्र येथे श्वानासाठी उभारलेले लसीकरण केंद्र इतरत्र हालवावे, कचरा डेपोसाठी शहरापासून तासेच शहरानीकच्या गावापासून दूर्घणे मानवीकरसीपासून दूर कवाराडेपे उभारवेत, भुग्यित गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोहीम बाबावावी, गावभागातील रस्त्याच्या मजल्युमीकरणासाठी भुग्यित गटार योजनेसह नव्याने अराखडा तयार करावा आदी सुचना केल्या असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगीतले. लातूर शहरातील गावभागात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने १०० कोटी खर्च करून १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे त्या बांधकामात योग्याचा अडचणी त्वरीत दुर कराव्यात, लातूर शहरानीक जिल्हारुग्णालय उभारण्यात येत असलेले सर्व अडथळे दुर झाले याहेत. शहरात उभारण्यात आलेल्या शादीखानाचे काम पूर्ण झाले आहे त्यांच्या नियमात यावर्षापासूनची व्यवस्थापन करण्यात याची आदी सुचनाही या बैठकी दरम्यान आपण दिल्या आहेत असले आमदार अमित देशमुख यांनी सांगीतले. या बैठकी दरम्यान केलेल्या सर्व सुचनांची नंद आयुक्त बाबासाहेब मनोहरे, यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह

उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त शुभम कथातमवार, उपयुक्त पंजाबराव खानसोरे, नगररचनाकर निकिता भांगे, शहर अभियान निकात घेऊन त्यावर गावभागात विलासराव देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेल्या आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेलेले अतिरिक्त आयुक्त शुभम कथातमवार, उपयुक्त पंजाबराव खानसोरे, नगररचनाकर निकिता भांगे, शहर अभियान निकात घेऊन त्यावर गावभागात विलासराव देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेलेले अतिरिक्त आयुक्त शुभम कथातमवार, उपयुक्त पंजाबराव खानसोरे, नगररचनाकर निकिता भांगे, शहर अभियान निकात घेऊन त्यावर गावभागात विलासराव देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेलेले अतिरिक्त आयुक्त शुभम कथातमवार, उपयुक्त पंजाबराव खानसोरे, नगररचनाकर निकिता भांगे, शहर अभियान निकात घेऊन त्यावर गावभागात विलासराव देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेलेले अतिरिक्त आयुक्त शुभम कथातमवार, उपयुक्त पंजाबराव खानसोरे, नगररचनाकर निकिता भांगे, शहर अभियान निकात घेऊन त्यावर गावभागात विलासराव देशमुख यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगीतले असलेलेले अतिर

संपादकीय....

## आठवेल का सारे

निर्गुणवृत्तीकरीजी रिंगवृक्ष बँकेच्या लाभांशावर मदार, कॉर्प्रेसी 'न्याय'च्या रोजगार योजना आणि स्फुच्युअल फंड परताव्यावर कवाढ ही कशाची लक्षणे? स्वतंत्रपणे विचार करून बाच काळ लोटला अशा एका वर्गाकडून देशाच्या औद्योगिक अवस्थेसाठी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांस बोल लावले जातात. त्यांच्या मते पं. नेहरू यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने अपाणी अवस्था अर्थव्यवस्थेचा मुद्द्यावर ना इकडे ना घड केंद्र अशी झाली. सर्वांकांनुसार उक्रम नवाब केंद्र सरकारने जनतेच्या पैशांने जे काही उपक्रम करून केले ते पांढरे हत्ती ठरले आणि या सरकार-केंद्री विकासधरणामुळे आपाण खासगी उद्योजकांसाठी पूणपणे उत्तेजन देऊ शकलो नाही. वास्तविक पं. नेहरू यांस मिश्र अर्थव्यवस्थेचा अधार घायाचा लागला कारण नुकत्याच वरतंत्र झालेल्या देशात भांडवलदारांची संख्या मूऱभरही नव्हती आणि जागतिक भांडलदारास देशात गुंतवणूक करण्याइतका विश्वास नव्हता. त्यामुळे सरकारुपुढे स्वतंत्र भांडवल ओतपाण्याईरीज अस्य काही पर्याय राहिला नाही. तशीही परिस्थितीत होयाचा त्या खासगी उद्योजकांस मोकळे रान दिले असते तर आता जसा दोन उद्योगांची धन करणारी थोरेण आखत असल्याचा आरोप विद्यामान सरकारवर होतो तसा तो पं. नेहरू यांच्यावर झाला असता. सबूत परिस्थितीची अपरिहर्यता मृणून त्यांस सरकारी कंपन्या सुरु कराव्या लागल्या, असा युक्तिवाद करता येईल. तसे काही करणे हा प्रस्तुत संपादकीयाचा मुऱीच विचार नाही. तर पं. नेहरू यांनी आखून दिलेल्या समाजवादी पायावाटेचे रूपांतर राष्ट्रीय महामार्ती व्हावा या हेतूने ताजा अर्थसंकल्प किती आणि कर्से प्रयत्न करतो हे दाखवून देणे हा यामांगील विचार. त्यामुळे पंतप्रधान हेच खेरे पं. नेहरू यांचे समाजवादी उदाराधिकारी कसे ठरतात, हेही लक्षात येईल. सरकारी कंपन्या हे जर समाजवादी विचाराधोरे लक्षण असेल तर या सरकारी कंपन्या अधिकारिक बळकंट कशा होतील हा विद्यामान सरकाराचा प्रयत्न आहे. मृणून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणातून वा समझगम / मालकी विक्रीतून, मृणूनजे निर्गुणवृत्तीकरीद्वारे, निर्धा उभरण्याचा विद्यामान सरकार करताना नाही. उत्तर जे लक्ष्य होते तेही कमी कमी करण्याकडे या सरकाराचे कल दिसतो. या सरकारने २०२० साली निर्गुणवृत्तीनुसार एक लाख पाच हजार कोटी रु. उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात जाम झाले ५०,२९८ कोटी रु. पुढील वर्षीचे उद्दिष्ट होते दोन लाख १० हजार कोटी रु. आणि प्रत्यक्षात हाती आले फक्त ३२,८३५ कोटी रु. तीही हिस्सुसाले न होऊन २०२२ सालात निर्गुणवृत्तीनुसार एक लाख ७५ हजार कोटी रु. उभारू शूक्र असा विश्वास सरकाराला होता. पण हाती आलेल्या अवघ्या १३,५६९ कोटी रुपयांनी तो धूऱ्यास मिळवला. त्यामुळे हाय खालेल्या सरकाराने पुढील वर्षासाठी होत लक्ष्य ६५ हजार कोटी रु. उभारू यांच्या अर्थसंकल्पात २०२४ सालासाठी तर ते जेमेतम ५० हजार कोटी रु. इतकेच अभिप्रेत आहे. पण उद्दिष्टपूर्तीचा हा इतिहास लक्षात घेतला तर ते किती पूणे होईल याविषयी शका न येणे नवलाईचे ठेल. याउलत रिंगवृक्ष बँके आणि अन्य काही सरकारी मालकीच्या आस्थापनाकडून यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकारचे कायदाकडून सुटलेली शेवटची कंपनी 'एअर इंडिया' म्हणायचे! हा समाजवादी अर्थव्यवस्थावर या अर्थसंकल्पातील रोजगारवृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांतूनही दिसतो. बेरोजगारांस पहिल्या नोकरीस दिल्या जाणाचा विद्यावेतनाचा काही भग्य उचलणे अथवा अस्थापनांच्या वेतनवर्चसा हातभार लावणे हे उपयोग या विचाराचे निर्दशक. सरकार वेतनवर्चसा मदत करणार आहे मृणून कोणी कोणास नोकरीस ठेवले हा विचारच मुलाल व्यायामपद्धत. उद्योगांकडून आपापल्या आस्थानांत कर्मचारी नेमले जातात ते उपादानांस असलेली मागाणी, विस्तार योजना आदी मूऱ्यांचा विचार करून. "चला, चला सरकार निधी देणार आहे मृणून आपाण नोकरभरती करू या" असा विचार करण्याइतका आणि त्याप्रमाणे कृती करण्याइतका बावळपणा कोणा उद्योगांकडून होईल हे अविश्वसनीय. तेही या अशा उपायांनुसारे दोन-चार कोटी रोजगार निर्माण होतील असे मानणे मृणून जेही विद्यामान सरकाराचा चालतात. तसेच अपेक्षित असते. बाजारारेही यित नसते ती फक्त सरकाराला आणि सरकारी उद्योगांना. हे सरकारी उद्योग अधिकारियांशक्त शक्त करणे हाच तर ते किती पूणे होईल याविषयी शका न येणे नवलाईचे ठेल. याउलत रिंगवृक्ष बँके आणि अन्य काही सरकारी मालकीच्या आस्थापनाकडून यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिली असून सरकारी मालकीच्या कंपन्यांवरील पकड अधिक घडू करण्याकडे सरकाराचा कल असेल. मृणूने सरकाराचे कायदाकडून यांत्रित तीन लाखांची लक्षणे निर्माण होतील यांत्रित तीन लाख कोटी रुपये लाभांशाच्या रुपाने मिळतील अशी अपेक्षा अर्थमंत्री बालगतात. याचा अर्थ खासगीकरण, निर्गुणवृत्तीकरण अशा उदरमतवारी अर्धेधांसांस केंद्राने अनोन्यपारिकपणे तरी तिलांजली दिल

# तुम्हाला खूप जास्त आळस येतो का? 'ही' असू शकतात कारण; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

दरोजच्या धावपळीच्या आयुष्टात आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहार व नियमित व्यायाम अपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. पण, तरीसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही लोकांना व्यायाम करण्याचा आळस येतो. व्यायामाएवजी त्यांना अंथरुण अधिक प्रिय वाटते. तुम्हाला रोबरही असें होतं का? तुम्हाला ही सतत अंथरुण पडून राहावस वाटत? आज आपण यामागाल कारणे आणि त्यावरील उपयोग जाणन घेतो. फोटिस हॉस्टिलचे वरिष्ठ सलगागार गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. प्रणव होश्वारा श्रीनिवासन दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, शारीरिक आणि मानसिक आरोग्य विघडल्यास त्याचा थेट परिणाम अंगत आळशीपणा निर्माण होण्यात दिसून येतो. शारीरिक दृष्ट्या विचार केला, तर नीट झोप न जात्यामुळे थकवा जाणवतो. बैठी जीवनशैली आणि पौष्टिक आहाराची कमतरता यामुळे आपली ऊर्जा कमी होऊ शकते. जर तुमच्या आहारात लोह आणि व्हिटेनिन डॉची कमतरता असेल, तर तुम्हाला सतत थकवा व शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला आळस येतो. डॉ. प्रणव होश्वारा श्रीनिवासन पुढे सांगतात, मानसिक दृष्ट्या विचार केला, तर तणाव, काळजी व नैराश्य या महत्वाच्या भूमिका बजावतात. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते तेव्हा तुम्हाला हालचाल करावीची वाटत नाही आणि अंथरुण पडून राहावस वाटते. जरी तुम्ही व्यायामाकडे कंटाल्वाणी किंवा वेळ धोणारी कृती म्हणून पाहत असाल तरीही हा मानसिक अवरोध तुम्हाला व्यायामाला सुरुवात करण्यापासून रोखू शकतो. जरी व्यायाम करण्याचा तुम्हाला कंटाला येत असेल तरी नियमित व्यायाम हा मानसिक आरोग्य सुदूर ठेवण्यास व्याहाची भूमिका बजावतो. जीवनशैलीचा प्रभाव आपल्या जीवनशैलीतून आपण किंवा आळसी आहेत, हे दिसून येतो. डॉ. श्रीनिवासन यांनी खालील गोर्टीवरून हे स्पष्ट केले आहेत. आहार : खूप जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरसुक्त स्नॅक्स खाल्याने आपल्याला लगेच ऊर्जा मिळते;



पण ही ऊर्जा फार काळ टिकत नाही. ऊर्जा खूप लवकर कमी होते. ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फळे, भाज्या, प्रोटीन्स आणि धान्यांची इयादी प्रकारचा संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. झोप : जर नीट झोप झाली नसेल, तर आपले शरीर ऊर्जा निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते आणि आळशीपणा येतो. शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी नियमित ८-१० तास झोप घेणे आवश्यक आहे. तणाव : खूप जास्त तणावासाठी आपल्या शरीरातील कोटिसोलांची पातळी वाढते. त्यामुळे ऊर्जा कमी होऊ शकते आणि आपल्याला थकवा जाणवू शकतो. अशा वेळी योग, ध्यान किंवा दीर्घ श्वास द्या. त्यामुळे ताण-तणाव कमी होऊ शकतो आणि ऊर्जा पातळी सुधारू शकते.

## सकाळी उठताच अर्धा- एक लिटर पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? तज्ज्ञ सांगतायत, सोनाळी सिन्हाचं रुटीन तुम्ही फॉलो करावं का?



सकाळी उठताच आपलं स्टीन नेटाने फॉलो केलं तर संपूर्ण दिवस कमाल उजेंने भरलेला जातो. आता रुटीन म्हणजे काय तर प्रवंच व्यायाम, भरपूर नाशा, घरातील स्वच्छता वगैरे एवढा भार आम्ही तुम्हाला उचलायला सांगत नाही आहेत. उलट एका सोप्या सवधीमुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेऊ शकता. बरं हे फक्त आम्हीच नाही तर स्वतः अभिनेत्री सोनाळी सिन्हासुद्धा सांगतेये. २०२२ मध्ये एका मुलाखतीत शित्या शेव्ही कुंप्राची बोलताना हीरामंडी फैम अभिनेत्री सोनाळी सिन्हासुद्धा सांगतेये. २०२२ मध्ये एका मॉर्निंग सिंक्रेट शेअर केलं आहे. ती सांगते की, सकाळी उठताच मी पहिली गोष्ट करते ती म्हणजे एक लिटर तरी पाणी पिण. त्याशिवाय दिवसभरात थोडे थोडे पाणी पित राहण्याचा माझा प्रयत्न असतो. दिवसाची 'स्वच्छ'

सुरुवात करण्याचा हा माझा फळ आहे. अर्थात आपल्या शरीराला हायड्रेटेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे असे संवर्च सांगत पण म्हणून सकाळी १ लिटर पाणी पिणे योग्य आहे का? याविष्यी आपण आज तज्ज्ञाचे मत जाणून घेणार आहेत. हॉस्पिटल, बंगलुरु येथील मुख्य पोषणातज्ज्ञ सौमित्रा बिस्पास यांनी इंडियन एक्स्प्रेसेला सांगितले की, सकाळी अर्धा किंवा एक लिटर पाणी पिण्याचे फायदे मिळार

असते. काहींच्या बाबत याचे सकारात्मक तर काहींना नकारात्मक परिणाम सुद्धा दिसू शकतात. आपण हे दोन्ही फायदे व तोटे पाह्या..

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास

मदत होते। टॉक्सिन शरीरातून बाहेर पडतात व शरीर

स्वच्छ होते रात्रीच्या झोपतर शरीराला हायड्रेशन

मिळते पचन सुधारते आपल्याला सांगते की, सकाळी मात्र सकाळी उठताच विशेषत: न्याहारीपूर्वी भरपूर

पाणी एकाच वेळी पिणे टाळायला हवे. बिस्पास यांनी

एकत जा. आपण केलेल्या कोणत्याही बदलानंतर शरीर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देत असते. अगदी तुमची खाण्याची वेळ बदलली, व्यायामाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय शरीराला लावत असाल तर हळूळू सुरु करा. तसेच पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

एकत जा. आपण केलेल्या कोणत्याही बदलानंतर शरीर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देत असते. अगदी तुमची खाण्याची वेळ बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय शरीराला लावत असाल तर हळूळू सुरु करा. तसेच पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय शरीराला लावत असाल तर हळूळू सुरु करा. तसेच पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि आपल्याला व्याहाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगब्ला वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकमांधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय लावता आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.

नकाळी वाचा सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे

फायदे चयापचय सुधारते आणि

## થકબાફીદાર ગાંધેધારકાંવર મનપા કાર્યવાહી, સીલ કેલેલે

२२ गाळे घेतले ताब्यातसदरील गाळयांचा होणार फेरलिलाव

**लातूर्/प्रतीनिधि :** लातूर् शहर महानगरपालिका माफत मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडे वसुलीसाठी विशेष वसुली मोहिम सुरु करण्यात आली आहे. सदर वसुली मोहिम ही आयुक्त, बावासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये सुरु करण्यात आली आहे. सदर वसुली मोहिमेमध्ये सील करण्यात आलेले २२ गाळेधारकांसोबतचा करारनामा रद्द करून सदर गाळे मनपाने कायमस्वरूपी ताब्यात घेतले आहे. सदर मनपाने ताब्यात घेतलेले गाळे हि खालीलप्रमाणे व्यापारी संकुला मधील आहेत.

लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्यात गांधी मैदान क्रं. १११ व्यापारी संकुल येथील गाळा क्रं. ४८,७८, ७९, ०५ व गांधी मैदान सा.क्रं. ११२ व्यापारी संकुल येथील गाळा क्रं. ६३ व सारोळा रोड येथील गाळा क्रं. ३,१४,१५,१९ फ्रुट मार्केट येथील गाळा क्रं. १०३,११३,२०८,२०९, १०,२१३,२२१,२२३,२२६,२३०, २३७, २३८,२४३ असे एकूण २२ गाळे मनपाने ताब्यात घेतले आहेत. त्याअनुषंगाने लातूर शहरातील मनपा मालकीच्या गाळेधारकांना

उपायुक्त, डॉ. पजाब खानसोळे याच्या द्वारे आवाहन करण्यात येते की वरीलप्रमाणे ताब्यात घेतलेले गाळे मनपा मालकीचे अस्फून सदरील गाळ्यांचा करार रद्द करण्यात आला आहे व सदरील गाळ्यांचा फेर लिलाव मनपा करणार आहे. तरी ज्या गाळे धारकांकडे थकबाकी आहे अशा गाळे धारकांनी तात्काळ थकबाकीचा भरणा करून मनपास सहकार्य करावे. व गाळे धारकांनी थकबाकी भरणार्थी न केल्यास अशा गाळेधारकांवर अशीच कार्यवाही सुरु रहाणारांचा आहे.

**मनपा हृदीतील सर्व मालमत्ताधारकांस  
व्याज/शास्त्री मध्ये १०० टक्के सूट फक्त  
एकच दिवस, एकच दिवस, एकच दिवस.**

लातूर/प्रतिनिधि : लातूर शहर महानगरपालिका हृदीतील क्षेत्रीय  
कार्यालय ए.बी.सी.डी.कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांना  
कल्पिण्यात येते की, दि. २७/०७/२०२४ रोजी मध्यरात्रे  
१२.०० वा.पासून ऑनलाईन कराचा भरणा करणा-या  
मालमत्ताधारकांस दिनाक २७/०७/२०२४ रोजीच्या मध्यरात्रे  
पर्यंत फक्त एकच दिवस थकीत मालमत्ताकरावर आकारण्यात  
आलेल्या व्याज/शास्त्री मध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे  
तरी या योजनेचा सर्व मालमत्ताधारकांनी लाभ घेवुन आपल्याकडीत  
देय कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. सदरचं  
सूट फक्त एकच दिवस, एकच दिवस, एकच दिवस...

लातुरात येस इव्हेटच्या तीन दिवसीय श्रावण  
मेळ्यास उत्साहात सुरुवात स्थानिकसह अन्य राज्यातील  
महिला तसेच पुरुष उद्योजकांचा सहभाग

# भौमा कारेगाव हिसाचार प्रकरणातील पाच आरोपींना जामीन नाकारला

मुंबई : उच्च न्यायालयाने शुक्रवारा भाषा कारणाव हासिचार प्रकरणातील पाच आरोपींना डिफॉल्ट जामीन नाकारला आहे. सुरेंद्र गाडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर धवले आणि शोमा सेन या पाच आरोपींनी विशेष न्यायालयाच्या २०२२ च्या आदेशांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायमूर्ती एस गडकरी आणि श्याम सी चंदक यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या पाच आरोपींना जून २०१८ मध्ये बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आली होती. सुरेंद्र गाडलिंग यांनी २८ जून २०२२ रोजी विशेष न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या आदेशात त्यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. तसेच महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर धवले आणि शोमा सेन यांनी २६ जून २०२२ रोजी विशेष न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महेश राऊत यांना जून २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती आणि ते अद्याप कोठडीत आहेत. शोमा सेन यांना ५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला होता. गाडलिंग, विल्सन आणि धवले हे अद्याप कोठडीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

# ओडिशा एकाच ट्रॅकवर आल्या ४ द्रेन

A yellow and white train is moving along a track through a green, hilly landscape. The train is positioned on the right side of the frame, moving away from the viewer. In the background, there are several buildings built into the hillside. The sky is overcast.

रुळावरून घसरल्याची घटना समोर आली होती. भुवनेश्वरमध्ये सकाळी आठच्या सुमारास मालगाडी रुळावरून घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

# ਪਕਥ ਦੇਈਲ ਤੀ ਜਬਾਬਦਾਰੀ ਸ਼ੀਕਾਰਨ ਸਰਵਨਾ ਸੋਬਤ ਘੋੜਾਨ ਵਿਧਾਨਸਭੇਲਾ ਸਾਮੌਰੇ ਜਾਤਾ - ਮਾਜੀ ਆ.ਰਿਵਾਜੀਰਾਵ ਪਾਟੀਲ ਕਲੱਕੇਰ

लातूर दि.२६-०७-२०२४ केंद्रामध्ये आणि

The image consists of two side-by-side photographs. The left photograph shows a large indoor assembly of people seated in rows, likely attending a meeting or conference. The right photograph shows a stage event where a speaker is addressing an audience. A banner in the background of the stage event reads "जननायक" (Jananayak) and "लालर जिल्हा महानगरपाली देवस" (Lalur Taluk Mahanagar Palika Devas).

आंबेडकरी एकजुटीमुळे अखेर  
सायली गायकवाड प्रकरणी तीन  
आरोपींवर गृह्णा दाखल...?

लातूर : - मयत सायली सिद्धार्थ गायकवाड नायगाव .ता.चाकूर.जि.लातूर इयत्ता ०९ वी ची विद्यार्थिनी कस्तुरबा कन्या छात्रालय मागास नांदेड रोड लातूर या ठिकाणी शिकायला होती २८/०६/२०२४ या रोजी पहाटे ०६ च्या दरम्यान तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आम्हाला सुृद्धा काही ठिकाणी संशय निर्माण झाल्यामुळे त्या मुलीची इन कॅमेरा पोस्टमार्टम ची मागणी करत संबंधित जो कोणी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या मुलीला व पिडीत कुटुंबीयंना न्याय मिळवून घावा यासाठी प्रयत्न चालू होता प्रकरण चिघळत जात असल्याने पोलीस प्रशासनाने तातडीने इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यासाठी सोलापूर या ठिकाणी पाठविण्यात आले होते परंतु एक महिन्याच्या कालावधीनंतर दि २४/०७/२०२४ या रोजी इन कॅमेरा पोस्टमार्टम रिपोर्ट विवेकानंद पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना मिळाली असता दि २५/०७/२०२४ रोजी सर्व आंबेडकरी पोलिस स्टेशन या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता पी एम रिपोर्ट आल्याची समजले तेंव्हा सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीला लावून धरल्यानंतर त्या ठिकाणी लातूर चे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे,लातूर शहराचे पोलीस उपाधिक्षक फुंदे यांनी विवेकानंद चौक पोलिस या ठिकाणी येऊन सर्व कागदोपत्री पाहणी करून पी एम रिपोर्ट ची माहिती घेऊन अखेर दि २५/०७/२०२४ च्या मध्यरात्री कलम ३०२, ३७६ (२) (फ), ३५४, ५०६, ३४, ५, ६, १०, ३(१)(w) (i), ३(१)(w)(ii), ३(२), ३(V) अन्वय कस्तुरबा कन्या छात्रालय मागास च्या संचालिका आशा शिवदास गुडे, विठ्ठल शिवदास गुडे, शंकर शिवदास गुडे या तिन आरोपीवर बलात्कार,खुन,ट्रॉसिटी, बालकांचे लैंगिक, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या वेळी लातूर शहरातील, जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील, सामाजिक संघटना व गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने

शिशुंना सदृढ आरोग्य सेवा मिळावी त्या अंतर्गत सरकार गर्भवती महिला आणि गरीब श्रमिकांना आरोग्य सेवा मिळावी व निधीचा उपयोग आरोग्य सेवेसाठी करता यावा यासाठी प्रथानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरु करण्यात आली. सरकारच्या वटीने भारतात अनेक जनकल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा समावेश आहे. गर्भवती महिलासाठी असलेल्या या योजनेचा लाभ प्रसूतीनंतर मिळत असेल तर ही योजना गर्भवती महिला व शिशूच्या काय कामाची, या योजनेची आर्थिक मदत बँक खात्यात जमा न झाल्याने अनेक लाभार्थी महिला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात 'साहेब, मदत जमा कधी होणार म्हणून खेटे मारीत असल्याचे चित्र आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना विचारले असता फॉर्म भरलेल्या लाभार्थ्यांना आठते नऊ महिन्यांपासून

**लाभार्थी महिला मदतीच्या प्रतीक्षेत गर्भवती महिलांना मातृत्व वंदन योजनेची मदत मिळेना**

१८२ लाभार्थ्याच्या खात्यात मदत  
 :२०२३-२४ या वर्षात ५७५ लाभार्थी असताना १८२  
 लाभार्थ्याच्या खात्यात आर्थिक मदत जमा झाली आहे. त्यात  
 १९३ लाभार्थ्याच्या खात्यात पहिला हसा जमा झाला आहे.  
 २०२४-२५ या वर्षात २७१ पैकी २१८ लाभार्थ्याच्या खात्यात  
 आर्थिक मदत जमा झाली आहे. त्यात पहिल्या मुलासाठी पहिला

४५६ महिलांच्या खात्यात मदत नाही  
 : प्राप्त माहितीनुसार ४५६ लाभार्थी महिलांच्या खात्यात आर्थिक  
 मदत अजूनही जमा झालेली नाही. ६८ लाभार्थ्यांच्या खात्यात  
 दुसरा हप्त्याची आर्थिक मदत जमा झाली आहे. पहिल्या मुलासाठी  
 आर्थिक मदत जमा केली जाते.  
 दुसरा हप्ता मुलीसाठी दिला जातो. ज्या गर्भवती महिलांसाठी ही

किनवट / शेख शौकत :- प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजने अंतर्गत गरोदर महिलेच्या सरळ बँक खात्यात जमा करण्यात येणारी आर्थिक मदत गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जमाच झाली नाही. आजही किनवट तालुक्यातील साडेचारशेच्या आसपास लाभार्थी महिला या मदतीपासन वंचितच आहेत.



PRINTED BY MAHESH MOTIRAM RATHOD, OWNED, PUBLISHED & EDITED BY ASHOK NAMDEVRAO HANWATE, PRINTED AT MAYUR PRINTERS, PLOT No. B-28, MIDC, NEAR BUS STAND 03, LATUR, Tq. & DIST. LATUR - 413512 (M.S.) PULISHED AT : KHADAK HANUMAN, MILIND NAGAR, LATUR TQ. & DIST. LATUR - 413512 (M.S.) EDITOR : ASHOK NAMDEVRAO HANWATE